



FML: SEC: F-42 (16)

27th April 2024

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.	To, National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C-1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051.
Scrip Code: 500033	NSE Symbol: FORCEMOT

Sub.: Newspaper advertisement - Audited Financial Results for the Quarter and Financial year ended on 31st March 2024.

Dear Sir / Madam,

In terms of the above referred Regulations, please find herewith the copies of the newspaper advertisement of Audited Financial Results for the quarter and financial year ended on 31st March, 2024 published in Financial Express (English), Business Standard (English) and Loksatta (Marathi) on 27th April, 2024.

The same is also available on website of the Company at www.forcemotors.com

Thanking you,
Yours faithfully,

For **Force Motors Limited**

Nikhil Deshpande
Company Secretary & Compliance Officer
M. No. A 28940

Encl.: A/a.

FORCE MOTORS LIMITED

CIN L34102PN1958PLC011172

Regd. Office : Mumbai-Pune Road, Akurdi, PUNE – 411 035, INDIA. Tel. : (+91) 20 2747 63 81
Visit us at : www.forcemotors.com

● HIGH DEMAND FOR MODERN WAREHOUSES Blackstone looks to double logistics parks in India

GEETA NAIR
Pune, April 26

BLACKSTONE'S LOGISTICS PLATFORM Horizon Industrial Parks plans to expand its logistics portfolio in India by 2.5 times to 100 million square feet in the next three to five years from the current 42 million sq ft. This expansion would be undertaken through a mix of its own and joint ventures, and by focusing on new alliances.

Horizon Industrial Parks is a logistics platform in India owned by Blackstone Real Estate funds comprising Grade A logistics parks. Horizon Industrial Parks and its affiliates manage 24 industrial and logistics parks spread across 1,700 acres in 10 key markets in India, with around 600 acres in Maharashtra across Mumbai, Pune and Nagpur. Around 50% of the 1,700 acres have already been developed or are in the process of being developed.

Blackstone is the largest commercial real estate landlord in India and one of the largest in retail, warehousing and hospitality segments. Blackstone has invested more than \$1 billion in the Horizon Industrial Parks portfolio. "We continue to see strong demand for modern warehouses in India, driven by increasing e-commerce adoption and strong industrial growth," Urvish Rambhia, Principal at Blackstone India said.

Rambhia was in Pune on

AT A GLANCE

■ This expansion would be undertaken through a mix of its own and JV and by focusing on new alliances

■ Horizon Industrial Parks and its affiliates manage 24 industrial and logistics parks spread across

1,700 acres across the country



■ Horizon recently completed the development of their 56-acre 1.2 million sq ft. Horizon Industrial Park at Chakan Phase II in Pune district

Friday for the groundbreaking of a second logistics Park at Chakan Phase V. This is a 100-acre park with 2.6 million sq ft development potential and investment of around ₹1,000 crore by the company and a multiple of this by tenants.

Horizon recently completed the development of their 56-acre 1.2 million sq ft. Horizon Industrial Park at Chakan Phase II, which has been fully leased out. The company has a third park in Pune at Talegaon, Greenbase Industrial Park, which is a 50:50 joint venture with Hiranandani, across 270 acres and six million sq. ft. Chakan's proximity to Mumbai and Pune via the Mumba-Pune Expressway and JNPT Seaport makes it an ideal base for industrial and logistics operations, the company said.

Apart from the large format logistics and warehousing

assets, the firm is looking at 'in-city' or 'near-city' logistics parks, that will cater to the demand of e-commerce players offering last-mile deliveries and quick commerce. It will also cater to small and medium businesses that want smaller facilities and do not require large spaces in industrial parks. New platforms for data centres and hospitality assets are also in the works.

TCS, Tejas and others seek check on China telecom equipment imports

JATIN GROVER
New Delhi, April 26

DOMESTIC COMPANIES SUCH as Tata Consultancy Services (TCS), Tejas Networks and smaller equipment makers have sought checks from the government on Chinese telecom gear being imported into the country.

The move assumes significance as even if the government has clear guidelines in place for sourcing equipment from trusted sources, there are some loopholes in that basis which critical equipment such as wireless access points, routers, switches and radio equipment, are being imported from untrusted geographies. This also leads to challenges on the national security front.

DRAGON IMPACT

■ Firms said local players including beneficiaries of PLI scheme capable of meeting the demand for such telecom equipment

■ Cisco, TP-Link, D-Link, Hikvision, Netgear, HP, and Juniper, top importers



In a representation to various ministries through their association Voice of Indian Communication Technology Enterprises (VoICE), the firms said the local players including the beneficiaries of the production-linked incentive (PLI) scheme are capable of meeting

the demand of such telecom equipment, and despite that there has been a continuous increase in Chinese imports.

Companies such as Cisco, TP-Link, D-Link, Hikvision, Netgear, Hewlett Packard, and Juniper, are the top importers of equipment such as access

points, switches, and radio equipments, according to data presented by VoICE.

Overall, 40% of the telecom imports of India come from China, the data showed.

"The analysis suggests that land border policy is not being adhered to strictly. The government will have to put in place a strict control on traders and investigate incorrect descriptions by importers to avoid customs duties," said Rakesh Bhatnagar, director-general of VoICE.

"We understand that the country can not stop importing critical components but these equipments are locally available, and right execution of the current make in India policy can promote Atmanirbharta," Bhatnagar added.

Patanjali Foods mulls acquiring promoter's non-food biz

PATANJALI FOODS, WHICH is mainly into edible oils, on Friday said it will evaluate a proposal to acquire the non-food business of promoter group Patanjali Ayurved led by Baba Ramdev.

However, the company did not mention the categories of non-food products it plans to acquire, but sources said it will consider acquiring products falling into dental care, home care, personal care categories, which contribute 50-60% to the promoter's total turnover.

In a regulatory filing, Patanjali Foods informed that its board has discussed the initial proposal received from Patanjali Ayurved Ltd for a sale of the latter's non-food business under-taking to the company.

"The board accorded its in-principle approval for evaluating the most efficient mode of enhancing synergies with Patanjali Ayurved non-food portfolio in any manner on an arm's length basis," it said.

The board also authorised officials to carry out due diligence, appoint professionals, negotiate terms and conditions, and report the findings to the Audit Committee and the board for further consideration.—PTI

Reliance gets thumbs-up from S&P, Fitch

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, April 26

RELIANCE INDUSTRIES HAS won a vote of confidence from global rating agencies S&P and Fitch after its robust earnings in the fiscal year ended March 31, 2024, supported its growth

aspirations and kept leverage under check.

S&P Global Ratings and Fitch Ratings in separate notes spoke of its Ebitda (loosely known as pre-tax profit) rising in the current fiscal year and next on rising revenue and past investments. "Reliance

Industries' strong earnings will keep leverage in check as the company continues to pursue growth ambitions. We expect the company's debt-to-Ebitda ratio to remain commensurate with the rating (BBB+/Stable/-)," S&P said.

Fitch Ratings said RIL's

Ebitda net leverage is likely to remain below 1x in the medium term, supported by increasing cash flows and lower capex intensity, even as the conglomerate's absolute capex and investments remain high in the near term.

Healthcare moving to homes from hospitals: Philips

GEETA NAIR
Pune, April 26

HEALTHCARE WILL BE moving more from a hospital to home as patient data analysis can be done remotely, a top executive of Royal Philips said in an interview. "Patients don't need to go back to the hospital every time and fewer hospital visits reduce costs," Bert Van Meurs, executive vice-president and chief business leader of image guided therapy, and chief business leader of precision diagnosis (ad interim), said.

Meurs was in India for the groundbreaking of a new R&D facility of Royal Philips at Chinchwad in Pune. The new centre will consolidate the image-guided therapy, precision diagnosis, monitoring and sleep and respiratory teams into one centre to accelerate innovation from India.

Meurs said the new facility, which will have 2,000 people, was required to be set up because the company has been growing at a rapid scale. Philips' Bengaluru centre focus is on software and global IT support, while Pune's focus is on end-to-end product development, including hardware, software and systems engineering. Development work on some of the products done here is for the entire

BERT VAN MEURS,
EXEC V-P, ROYAL PHILIPS

WE HAVE A LOT OF SYSTEMS ENGINEERING AND TESTING CAPABILITIES AS WE BRING A LOT OF R&D EXPERTISE



world, he said.

Royal Philips launched five new products last year from Pune: two in diagnosis, (X-ray systems), and three in mobile surgery. All of the global mobile surgery business is located in the centre so that all the R&D for that business is done here.

"We have a lot of systems engineering and testing capabilities as we bring a lot of R&D expertise. And that's where you see the benefit of integrating that into one facility," Meurs said.

Collins looks to source more from India

ROHIT VAID
New Delhi, April 26

THE GLOBAL AVIATION recovery has accelerated the sourcing of components from India, Keshav Prasad, director, India supply chain, Collins Aerospace told FE.

The company expects to grow its sourcing from supplier partners in India by around three times over the next three to four years, he said. According to Prasad, the growth in sourcing from India is multifaceted, driven by competitive manufacturing capabilities, a robust aerospace ecosystem and a talented pool of engineers and technicians.

"Supportive government policies towards aerospace and defence manufacturing in India have significantly contributed

to this growth, enabling a synergistic partnership between Collins Aerospace and the Indian industry," he said.

Currently, Collins Aerospace has about 5,000 employees in India, 3,000 of them engineers. It plans to hire another 2,000 within the next decade. Besides, the aviation component manufacturer is enhancing its research and development as well as production facilities in India by investing \$200 million.

Prasad said that a significant portion of this \$200 million investment has gone into the upcoming manufacturing site close to the Bengaluru airport.

He pointed out that the Bengaluru site is the only facility that works with all six portfolios of the company, including avionics, interiors and advanced structures.

KHELENCE TOH SIKHENGE
400% LONGER LASTING*

EVEREADY ULTIMA
ALKALINE
NEW

India's No.1 BATTERY

*400% longer lasting than IS 6144: 2008 (SEI standard for monthly use) based on average per device or usage pattern. *Claimed as per International Special Index Data for the period MAY Dec-2023 in the Battery Category.

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024							
(₹ in Crores, except per share data)							
Sl. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		3 months ended (31/03/2024) Audited*	Year ended (31/03/2024) Audited	Corresponding 3 months ended in the previous year (31/03/2023) Audited*	3 months ended (31/03/2024) Audited*	Year ended (31/03/2024) Audited	Corresponding 3 months ended in the previous year (31/03/2023) Audited*
1	Total Income from Operations	280.90	1,314.16	286.17	280.90	1,314.28	286.17
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax	8.86	80.61	(26.59)	8.87	80.64	(19.11)
3	Net Profit/(Loss) for the period/year after tax	8.04	66.73	(21.87)	8.05	66.76	(14.39)
4	Total Comprehensive Income for the period/year [comprising Profit for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.77	67.22	(21.60)	9.74	67.27	(14.15)
5	Paid up Equity Share Capital (Face Value : ₹ 5/- per share)	36.34	36.34	36.34	36.34	36.34	36.34
6	Earnings Per Share (Basic & Diluted) of ₹ 5/- each (not annualised)						
	(a) Basic	1.11	9.18	(3.01)	1.11	9.18	(1.98)
	(b) Diluted	1.11	9.18	(3.01)	1.11	9.18	(1.98)

* The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published year-to-date figures up to the 3rd quarter of the current financial year and previous financial year.

NOTE: The above is an extract of the detailed format of the Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com respectively and on the Company's website at www.evereadyindia.com.

Kolkata
April 26, 2024

EVEREADY INDUSTRIES INDIA LTD.
Suvamoy Saha
Managing Director

tanla **TANLA PLATFORMS LIMITED**
(Formerly known as Tanla Solutions Limited)
CIN: L72200TG1995PLC021022 Registered Office: Tanla Technology Centre, Hitec City Road, Madhapur, Hyderabad, Telangana - 500 081
Tel. No.: +91 040 40099999 | Fax No.: +91 040 2312 2999
E-mail: investorhelp@tanla.com | Website: www.tanla.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given to the Members of Tanla Platforms Limited (the 'Company'), pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ('Management Rules') read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and the latest one being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars'), and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') and other applicable provisions of the Act, rules, circulars and notifications issued thereunder (including any statutory modifications or reenactment thereof for the time being in force and as amended from time to time), that the following agenda items are proposed for consideration by the Members of the Company for approval by means of Postal Ballot by voting through electronic means only ('remote e-voting').

S. No.	Description of Special Resolution
1.	Approval of 'TPL Stock Options Scheme 2024'.
2.	To approve grant of employee stock Options to the employees of the subsidiary Company of the Company under 'TPL Stock Options Scheme 2024'.
3.	Approval of secondary acquisition of shares through Trust route for the implementation of 'TPL Stock Options Scheme 2024'.
4.	Approval for Provision of money by the Company for purchase of its own Shares by the Trust under the 'TPL Stock Options Scheme 2024'.

In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice dated April 25, 2024, by electronic means only, on April 26, 2024 to those members of the Company whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as maintained by the Company/Depositories, respectively, as at close of business hours on April 19, 2024 (the 'Cut-off date') and whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The Postal Ballot Notice are also available on www.tanla.com, https://evoting.kfintech.com, www.bseindia.com and www.nseindia.com.

Members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote on the Resolutions as set forth in the Postal Ballot Notice. The voting rights of the members shall be reckoned in proportion to the paid-up equity shares held by them as on the Cut-off date. A person who is not a member as on the Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. In compliance with MCA circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the physical Postal Ballot form. The communication of the assent or dissent of the members would take place only through the remote e-voting system. For this purpose, the Company has availed the services of KFin Technologies Limited ('KFinTech') for facilitating remote e-voting to enable the members to cast their votes electronically only. The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Postal Ballot Notice.

Remote e-voting shall commence at 09:00 a.m. (IST) on Sunday, April 28, 2024 and shall end at 05:00 p.m. (IST) on Monday, May 27, 2024. The remote e-voting facility will be disabled for voting by KFinTech upon expiry of the aforesaid voting period. Mr. Mahadev Tirunagari, Company Secretary in Practice (CP No. 7350), has been appointed as Scrutinizer for Postal Ballot. The results along with the Scrutinizer's Report will be announced on or before May 29, 2024 and would be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the Equity Shares of the Company are listed and will also be uploaded on the Company's website www.tanla.com and on the website of KFinTech at www.kfintech.com. In case of any query / grievance(s) connected with the electronic voting, Members may contact Mr. Ganesh Chandra Patro, Asst. Vice President, KFin Technologies Limited Unit: Tanla Platforms Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Tel: +91 40 6716 2222, Toll Free No.: 1-800-309-4001; E-mail id: evoting@kfintech.com. In case of any queries related to Postal Ballot Notice or in case any member whose name appears in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the cut-off date, has not received the Postal Ballot Notice, he/she may write to evoting@kfintech.com.

For Tanla Platforms Limited
Seshanuradha Chava
General Counsel and Company Secretary
ACS-15519

Date: April 26, 2024
Place: Hyderabad

FORCE MOTORS LIMITED
CIN L34102PN1958PLC011172
Regd. Office : Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA.

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2024

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED (₹ IN LAKHS)	
		31 March 2024 (Audited)	31 March 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	6,99,213	5,02,898
2.	Net Profit before Tax and Exceptional items	60,507	6,410
3.	Net Profit before Tax and after Exceptional items	60,507	27,242
4.	Net Profit after Tax	38,821	13,374
5.	Total Comprehensive Income for the year [comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	39,341	14,043
6.	Equity Share Capital	1,318	1,318
7.	Other Equity	2,24,196	1,86,185
8.	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- per Share) Basic and Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹)	294.54	101.43

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION :

Sr. No.	Particulars	STANDALONE (₹ IN LAKHS)				
		Quarter ended			Year ended	
		31 March 2024 (Audited)	31 Dec. 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	31 March 2024 (Audited)	31 March 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	2,01,108	1,69,156	1,49,015	6,99,165	5,02,859
2.	Profit before Tax and Exceptional Items	21,077	14,594	7,795	61,842	8,231
3.	Profit before Tax and after Exceptional items	21,077	14,594	28,627	61,842	29,063
4.	Profit after Tax	13,671	9,474	14,916	40,168	15,205
5.	Total Comprehensive Income (after tax)	13,918	9,609	14,736	40,685	15,869

NOTES:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at www.forcemotors.com.

For and on behalf of the Board of Directors

Place : Pune
Date : 26 April 2024

PRASAN FIRODIA
Managing Director
DIN : 00029664

www.forcemotors.com

FORCE MOTORS LIMITED			
CIN L34102PN1958PLC011172 Regd. Office : Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA.			
EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2024			
Sr. No.	Particulars	CONSOLIDATED (₹ IN LAKHS)	
		Year ended	
		31 March 2024 (Audited)	31 March 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	6,99,213	5,02,898
2.	Net Profit before Tax and Exceptional items	60,507	6,410
3.	Net Profit before Tax and after Exceptional items	60,507	27,242
4.	Net Profit after Tax	38,821	13,374
5.	Total Comprehensive Income for the year [comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	39,341	14,043
6.	Equity Share Capital	1,318	1,318
7.	Other Equity	2,24,196	1,86,185
8.	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- per Share) Basic and Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹)	294.54	101.43

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION :

Sr. No.	Particulars	STANDALONE (₹ IN LAKHS)				
		Quarter ended			Year ended	
		31 March 2024 (Audited)	31 Dec. 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)	31 March 2024 (Audited)	31 March 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	2,01,108	1,69,156	1,49,015	6,99,165	5,02,859
2.	Profit before Tax and Exceptional items	21,077	14,594	7,795	61,842	8,231
3.	Profit before Tax and after Exceptional items	21,077	14,594	28,627	61,842	29,063
4.	Profit after Tax	13,671	9,474	14,916	40,168	15,205
5.	Total Comprehensive Income (after tax)	13,918	9,609	14,736	40,685	15,869


NOTES :

1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at www.forcemotors.com.

For and on behalf of the Board of Directors

Place : Pune
Date : 26 April 2024

PRASAN FIRODIA
Managing Director
DIN : 00029664



www.forcemotors.com

यूको बैंक UCO BANK	
[HONOURS YOUR TRUST] (A Govt. of India Undertaking) Head Office - II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064	
NOTICE INVITING TENDER	
UCO Bank invites tender for the following items: 1. Supply, Installation, Customization and Maintenance of Software Solution for Asset Liability Management (Re-tendering). 2. Selection of Vendor for Implementation of Central Bank Digital Currency (CBDC) (Re-tendering). For details, please refer to https://www.ucobank.com or https://gem.gov.in	
Date: 27.04.2024	Deputy General Manager Department of Information Technology
सम्मान आपके विश्वास का Honours Your Trust	

MPL	
MAITHON POWER LIMITED Contracts Department Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barbindia, PIN-828205, District-Dhanbad	
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST	
The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for the following package:- Services for U#2 Overhauling of Boiler Economizer & Back Pass AT 525 x 2 MW THERMAL POWER PLANT. For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 10 th May 2024.	

JAMSHRI REALTY LIMITED	
(FORMERLY KNOWN AS THE JAMSHRI RANJITSINGHI SPG. & WVG. MILLS CO. LTD.) CIN: L17111PN1907PLC000258	
Regd. Office: Fatehchand Damani Nagar, Station Road, Solapur - 413 001. Email: jammill1907@gmail.com	
NOTICE	
NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 13 th May 2024, at 601-B, 6 th Floor, Molimahal, 195, J. T. Road, Churchgate, Mumbai 400 020, at 5.00 pm (S.T.) to consider the Audited Financial Results of the Company for the 4 th Quarter and Year ended on 31 st March, 2024. For JAMSHRI REALTY LIMITED Place: Mumbai Sd/- Date: 26 th April 2024 RAJESH DAMANI JOINT MANAGING DIRECTOR	

MPL	
MAITHON POWER LIMITED Contracts Department Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barbindia, PIN-828205, District-Dhanbad	
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST	
The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for the following package:- SERVICES FOR U#2 OVERHAULING OF REHEATER CRH, HRH & SCREEN TUBE AT 525 X 2 MW THERMAL POWER PLANT. For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 10 th May 2024.	

Hero MotoCorp Limited	
Regd. Office : The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road, Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 Phone No. 011-46044220 Fax No. 011-46044399 E-mail: secretarialho@heromotocorp.com Website: www.heromotocorp.com	
NOTICE	
(For the attention of Equity Shareholders of the Company) SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)	

This notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 (the 'Rules'), as amended from time to time.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF). According to the various requirements set out in the Rules, the Company has sent notices by way of reminder letter dated 25.04.2024 to all the concerned shareholders at their registered addresses available with the Company and whose shares are liable to be transferred to Demat Account of IEPF Authority under the said Rules for taking appropriate action(s). The Company has completed the dispatch of the letters on 26.04.2024.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to Demat account of IEPF Authority on its website at <https://www.heromotocorp.com/en-in/investors/unclaimed-dividends.html> to verify the details of unclaimed dividends and shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

In view of the above, all such shareholders are requested to make an application to the Company/ Registrar by 30.07.2024 for claiming the unpaid dividend of FY 2016-17 (Final) so that their shares shall not be transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/application is received by the Company or the Registrar by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice, by following the due process as provided under the rules. Please also note that subsequent to such transfer of relevant shares to IEPF, all future benefits which may accrue thereunder, including future dividends, if any, will be credited to IEPF.

Shareholders may note that both the unpaid/unclaimed dividends and the shares transferred to IEPF Bank/ Demat Account including all benefits accruing on such shares, if any, may be claimed by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will be deemed cancelled and non-negotiable.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agent at M/s. KFin Technologies Limited, Mr. Karthik K. Unit: Hero Motocorp Ltd., Selenium Building, Tower-B, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032, Telangana, India. Toll Free no.: 1800-309-4001. Email: inward.ris@kintech.com. Website: www.kintech.com.

Important Note for shareholders holding shares in physical form:

1) Please update your KYC details (PAN, AADHAR, etc.) & Bank details by writing to Company's RTA, if already not done.
2) Please dematerialize your shares held in physical form.

For and on behalf of
Hero MotoCorp Limited
Dhiraj Kapoor
Date: 26.04.2024
Company Secretary & Compliance Officer

Law provides voting rights to all shareholders proportionate to their holding in the Company. Hero encourages shareholders to exercise their voting rights and actively participate in decision making process

VST INDUSTRIES LIMITED					
Regd. Office : Azamabad Hyderabad - 500 020 Phone : 91-40-27688000; Fax:91-40-27615336; CIN : L29150TG1930PLC000576, Email : investors@vstind.com , website: www.vsthyd.com					
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024					
(₹ in Lakhs)					
Sl. No.	Particulars	Current 3 months ended 31-03-2024 (Audited)	Corresponding 3 months ended 31-03-2023 (Audited)	Current Year ended 31-03-2024 (Audited)	Previous Year ended 31-03-2023 (Audited)
1a	Total Revenue from Operations	47598	38910	183750	167251
1b	Other Income	2953	1606	7960	7640
	Total Income	50551	40516	191710	174891
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	11521	8975	39469	42889
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	11521	8975	39469	42889
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	8820	6870	30157	32698
5.	Total comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income]	8909	6930	30261	32751
6	Equity Share Capital	1544	1544	1544	1544
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			123698	116426
8	Earnings per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not annualised) a) Basic and diluted EPS before extraordinary items b) Basic and diluted EPS after extraordinary items	57.11 57.11	44.49 44.49	195.29 195.29	211.75 211.75

NOTES:

1. The above mentioned results is an extract of the detailed format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com; www.nseindia.com) and Company's website (www.vsthyd.com).

2. The above results of the Company have been audited by the Statutory Auditors, who have issued an unmodified audit report.

For VST INDUSTRIES LIMITED
Sd/-
ADITYA DEB GOOPTU
MANAGING DIRECTOR
DIN : 07849104

Place : Hyderabad
Date : 26th April, 2024

Aditya Birla Sun Life Insurance Co. Ltd.
(A subsidiary of Aditya Birla Capital Ltd.)

ADITYA BIRLA CAPITAL
LIFE INSURANCE

Aditya Birla Sun Life Insurance Company Limited : Newspaper Publication Publishing Purpose : Standalone

[Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the Listing Regulations]

(Amounts in lacs of Indian Rupees)

Sr. No.	Particulars	Quarter ending 31 st Mar, 2024	Quarter ending 31 st Mar, 2023	Year Ended 31 st Mar, 2024	Year Ended 31 st Mar, 2023
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (Gross) (Refer note (b))	612,315	492,497	1,713,323	1,495,021
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items#)	6,455	4,888	20,026	15,385
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#) (Refer note (c))	6,455	4,888	20,026	15,385
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	6,303	4,884	18,515	13,850
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Refer note (d))	NA	NA	NA	NA
6	Equity Share Capital (as at date)	198,651	193,823	198,651	193,823
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet (Refer note (e))	146,936	95,197	146,936	95,197
8	Securities Premium Account	72,470	42,298	72,470	42,298
9	Net Worth	347,503	292,610	347,503	292,610
10	Paid up Debt Capital / Outstanding Capital	75,000	50,000	75,000	50,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
12	Earning Per Share (Basic), Face Value of Rs. 10 (in Rs.) (not annualized for the quarter)	0.32	0.25	0.94	0.72
13	Earning Per Share (Diluted), Face Value of Rs. 10 (in Rs.) (not annualized for the quarter)	0.32	0.25	0.94	0.72
14	Debt Equity Ratio (as at date) (no of times)	0.22	0.17	0.22	0.17
15	Capital Redemption Reserve (as at date)	6,829	6,829	6,829	6,829
16	Debenture Redemption Reserve (as at date)	7,500	5,000	7,500	5,000
17	Debt service coverage ratio (no of times)	6.35	7.91	6.16	6.30
18	Interest service coverage ratio (no of times)	6.35	7.91	6.16	6.30

Note:

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website <https://lifeinsurance.adityabirlacapital.com>.
- b) Premium income is gross of reinsurance and net of GST.
- c) Net Profit / (Loss) before tax, for the period is Profit before tax as appearing in Profit and Loss Account (Shareholders' Account).
- d) Line item No. 5 would be disclosed when Ind-AS becomes applicable for Insurance Companies.
- e) Reserves are shown excluding Revaluation reserve and fair value change account.
- f) #-Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the statement of Policyholders' and Shareholders' account with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

Mumbai, April 25, 2024

For and on behalf of
the Board of Directors

Kamlesh Rao
Managing Director & CEO
(DIN: 07665616)

"The Trade Logo "Aditya Birla Capital" Displayed Above is Owned By ADITYA BIRLA MANAGEMENT CORPORATION PRIVATE LIMITED (Trademark Owner) And Used By ADITYA BIRLA SUN LIFE INSURANCE COMPANY LIMITED (ABSLI) under the License."

Aditya Birla Sun Life Insurance Company Limited. Registered Office: One World Centre Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013. IRDAI Reg No.109. Call Centre: 1-800-270-7000
Website: <https://lifeinsurance.adityabirlacapital.com> CIN: U99999MH2000PLC128110 INF/4/24-25/172

